#### CIN: L65900MH2010PLC210471

**Regd. Office:** Gala No. 02, F Wing, Sagar Complex, opposite Mini Punjab Dhaba Ovali, Dapode, Bhiwandi – 421302, Mumbai, Maharashtra

Tel.: 022-26744367; E-mail ID: diggimultitradeltd.com; Website: www.diggimultitrade.co.in

Date: 29th May, 2024.

To, The BSE Limited, Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Ref: Scrip Code: 540811; Scrip ID: DML

Sub: <u>Submission of Newspaper Clipping of Board Meeting for the quarter and year ended 31st March, 2024.</u>

#### Dear Sir(s),

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 of Board Meeting for approval of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 published in Mumbai Prathakal (Marathi) and **Active Times** (English) on 29th May, 2024 for your records.

You are requested to kindly take a note of the same.

Thanking you, Yours faithfully,

For Diggi Multitrade Limited

Samarth Prabhudas Ramanuj

Director

DIN: 06660127

नवी दिल्ली, दि. २८ (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सातव्या टप्प्यातील मतदान ४ जून रोजी होणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी आणि एनडीएच्या प्रचारसभा सुरू आहेत. ४ जन रोजी निकाल जाहीर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुढील सरकारच्या आर्थिक धोरणाबद्दल विधान केले

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले किंवा नाही बनले तरीही भारत आपल्या आर्थिक धोरणाच्या वाटेवर पढे जात राहील.

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या

नवी दिल्ली, दि. २८

(वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या

सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय

आयुर्विमा महामंडळानं सरकारला

३,६६२ कोटी रुपयांचा डिविडेंड

हस्तांतरित करण्याची घोषणा केली

आहे. कंपनी या वर्षी सरकारला

३,६६२ कोटी रुपयांचा डिविडेंड

हस्तांतरित करेल, अशी माहिती

एलआयसीमध्ये सरकार सर्वात मोठा

भागधारक आहे आणि सरकारी विमा

कंपनीत त्यांचा ९६.५० टक्के हिस्सा

संचालक मंडळानं यावर्षी प्रति शेअर

सहा रुपये डिविडेंड जाहीर केला

आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक

डिविडेंड आहे. कंपनीनं २०२२-२३

या आर्थिक वर्षात प्रति शेअर ३ रुपये

इंटीग्रेटेड लॉजिस्टिक्स आणि

वाटा भरीव म्हणजेच ९४.७ टक्के

होता, यातून कंपनीचे भारतातील

दमदार अस्तित्त्व अधोरेखित

होते. विशेषतः पश्चिम भागातील

व्यवसायाचे एकूण उत्पन्नात

आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्षेत्राचा

विस्तार कायम ठेवला असल्यामुळे

आगामी आर्थिक वर्षासाठी

महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित

करण्यात आली आहेत. प्रस्थापित

जागतिक व्यवहारांचा पाया घातला

गेल्यामुळे आता कंपनी आपल्या

आंतरराष्ट्रीय परदेशी उत्पन्नामध्ये

८ पट वाढ साध्य करण्यास सज्ज

आहे. सध्या ४ कोटी रुपये असलेले

हे उत्पन्न ३० कोटी रुपयांपर्यंत

नेण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले

आहे. आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स

क्षमता सखोल करण्याच्या व

विस्तारण्याच्या व्यापक धोरणाचा

सहसंस्थापक झैबा सारंग यांनी

RBLBANK

आयथिंक लॉजिस्टिक्सच्या

हा एक भाग आहे.

आयथिंक लॉजिस्टिक्सने

सर्वाधिक योगदान होते.

आयथिंक लॉजिस्टिक्सची

आर्थिक वर्षात दमदार कामगिरी

नवी दिल्ली, दि. २८ आम्ही सातत्याने आमच्या सीमा

कायम

सप्लाय चेन सोल्यूशन्स कंपनीला आमच्यापुढे आहे. २०२४-२५ या

आर्थिक वर्ष २०२३-२४चा सांगता आर्थिक वर्षाकडे बघताना, केवळ

उत्तम कामगिरीसह झाल्याचे जाहीर भारतातच नव्हे तर परदेशातही

करताना अभिमान वाटत आहे. या उत्तम कामगिरी करू शकेल अशी

आर्थिक वर्षात कंपनीने १०४ कोटी शीपिंग परिसंस्था निर्माण करण्यावर

रुपये एवढ्या उत्तम उत्पन्नाची नोंद आमचा भर आहे. अचूकता,

केली आहे. देशांतर्गत बाजारातील सुलभता आणि व्यापक जाळे तयार

उत्पन्नाचा एकूण उत्पन्नातील करणे यासाठी आम्ही समर्पित

आयथिंक ओलांडून लक्षणीय वाढ साध्य

राखण्याचे

मुंबईस्थित करत राहिलो आणि हाच वेग पढेही

**ताबा** घेतला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या

एलआयसीनं

(वृत्तसंस्था)

लॉजिस्टिक्स या

सोमवारी

तिजोरीत पुन्हा एकदा

पाऊस पडणार आहे.

₹३.६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

पैशांचा

देशातील

डिविडेंड दिला होता.



मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले, भारतीय धोरणात बरेच सातत्य आहे. कोणतेही सरकार आले तरी अनेक चांगल्या गोष्टी पुढे नेतील.

सरकार अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. यामध्ये ती कामे पुढे नेण्यात येणार असून त्यात आणखी काय बदल करता येतील हेही पाहिले जाणार आहे. देशात पायाभूत सुविधांची मोठी कमतरता लक्षात घेता मोदी सरकारच्या काळात त्यावर खर्च करणे आवश्यक होते. पण पृढे जाऊन आरबीआयनंतर एलआयसी भरणार सरकारी खजाना,

एलआयसीनं (LIC) सोमवारी

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या

तिमाहीचे निकाल जाहीर केले.

१३,७८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा

झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३

च्या याच कालावधीतील १३,१९१

कोटी रुपयांच्या तुलनेत यात ४.५

केंद्र सरकारला डिविडेंड हस्तांतरित

करण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह

बँकेनं गेल्या आठवड्यात संचालक

मंडळाच्या बैठकीनंतर २.११ लाख

कोटी रुपयांच्या डिविडेंडला मंजुरी

दिली होती. यामुळे केंद्र सरकारच्या

सरकारला दिलेला डिविडेंड २०२३

च्या तुलनेत १४१ टक्क्यांनी अधिक

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनंही

एलआयसीला चौथ्या

टक्क्यांची वाढ झालीये.

भारताला आपल्या पायाभृत सुविधांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्याचे फायदे मोठ्या कंपन्यांपर्यंत मर्यादित नसतील याची काळजी घ्यावी लागेल, असंही रघुराम राजन

२०२४ ते २०२६ दरम्यान देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर ५३४ अब्ज रुपये खर्च केले जातील, यामुळे २०३० पर्यंत नऊ टक्के आर्थिक विकास साधण्यात मदत होईल. मात्र ४ जून रोजी कोणाचे सरकार बनते यावर ते अवलंबून असेल. या निवडणुकीत भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल अशी चर्चा आहे. भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केल्यास आर्थिक आघाडीवर अनेक मोठ्या सुधारणा पुढे नेल्या जाऊ शकतात, असे मानले

# जाहीर सूचना

नुचना याद्वारे देण्यात येते की, श्री. संतोष प्यारेलाल शुक्ला हे फ्लॅ १०७, बी विंग, १ ला मजला, राहल अकोर्ड को-ऑप. ह लि., कस्तुरी पार्क, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठा येथील मालमत्तेचे मालक आहेत. मूळरित्या श्री. प्यारेलाल र्ब शुक्ला व श्री. अजय प्यारेलाल शुक्ला हे सदर फ्लॅट जागेचे संयु ालक होते व मे. राहल गृह निर्माण प्रा. लि. यांच्याकडून विब्र करार दि. १३.०६.१९९३ रोजी खरेदी केला. श्री. प्यारेलाल बी शुक्ला यांचा मृत्यू दि. १७.०१.२००५ रोजी झाला त्यांच्या मा . यांचे कायदेशीर वारस अर्थात १. श्रीम. राजदुलारी प्यारेल गुक्ला (मयत), २. श्री. रविंद्र प्यारेलाल शुक्ल . श्री. सुरेंद्र प्यारेलाल शुक्ला (मयत) ४. श्रीम. सुनिता शिवप्रस मेश्रा. ५. श्रीम. सरिता संजय पांडे ६. श्रीम. ललिता गिरीश मिश्र भ्री. संतोष प्यारेलाल शुक्ला, ८. श्री. अजय प्यारेलाल शुक्त हे आहेत. सदर कायदेशीर वारस यांनी म्युच्युअली सेटलमेंट करू यांचे शेअर श्री. अजय प्यारेलाल शुक्ला यांच्या नावे केले श्री. अजय प्यारेलाल शक्ला यांनी भेट करार श्री. संतोष प्यारेल शुक्ला यांच्या नाबे भेट करार दि. ०४.०६.२०१२ नोंदणीक s. ०४.०६.२०१२ रोजी दस्ताबेज क्र. टीएनएन७-४०६६-२०१ मंतर्गत भेट केले. आता श्री. संतोष प्यारेलाल शुक्ला हे इच्छु खरेदीदार यांना सदर फ्लॅट जागा विक्री करण्यास इच्छुक आहेत. मूळ विक्री करार दि. १३.०६.१९९३ रोजीचे श्री. संतोष प्यारेल -गुक्ला यांच्याद्वारे गहाळ/ हरवले आहेत व गहाळ तक्रार सीबीर्ड बेलापूर पोलीस स्टेशन येथे गहाळ अहवार

क. २४६/२३/०३/२०२२ अंतर्गत दाखल केली. सर्व बँक, वित्तीय संस्था, व्यक्ती आदी यांना याद्वारे माझे अशील मला व त्यांचे काउन्सेल यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेख बरूपात कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास कोणतेही दाव मसल्यास त्यांनी सदर सूचनेच्या तारखोपासून **१४** दिवसांच्या आ जयदेशीर वारस/ विक्री/ गहाण करार संबंधात सूचित करा अन्यथा कोणत्याही व्यक्तीचे दावे काही असल्यास सदर मालम जागा संबंधात तर गृहित धरले जाणार नाहीत याची कृपया नो

मशील **श्री. सुरेंद्र बहाद्र रामबाली सिंह** हे फ्लॅट क्र

ए-३०२ व ३०३, गायत्री दर्शन सीएचएस लि.. ठाक

र ३०६, नावजा दशन सार्व्यरस होता, ठाजूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई ४०० १०१ येथील मालमत्तेचे मालक आहेत व त्यांची पत्नी सुशीला सुरेंट्र

बी. सिंह यांच्या दि. ३१.१०.२००९ रोजी मत्यनंतर त्यांचे

शैलेश सिंह, ३. अमित सरेंद्र सिंह, ४. मध्बाला शैलेंद्र

सिंह, ५. विवेक सुरेंद्र सिंह यांच्यासह दिवंगत सुशीला सुरेंद्र बी. सिंह यांचे सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र माझे अशील

श्री. सरेंद्र बहादर रामबाली सिंह यांच्या नावे हस्तांतर

त्रा. चुद्ध बहादूर राजबारा सिंह बाच्या नाव हस्साराज करण्याकरिता अहवाल सादर केला आहे. जर् कोणाही व्यक्तीस वरील सदर फ्लॅट संबंधात कोणतेर्ह

दावे, हक, आक्षेप, प्रभार असल्यास त्यांनी मला सद

सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह संपर्क साधावा अन्यथा कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत.

१५, एम. पी. नगर, शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड.

पम्प हाउस, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

केनरा बैंक Canara Bank

मुंबई अंधेरी पश्चिम -२ (१५०२२) शाखा : २१०/सी, विमल अपार्टमेट,

प्री.डी. बर्फिवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५८, महाराष्ट्र

ताबा सूचना (अनुच्छेद १३(४))

ज्याअर्थी: अधोहस्ताक्षरित **कॅनरा बँक** यांच्या **पाधिकृत अधिकाऱ्यांनी** सीक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

(एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत पाप्त अधिकारान्वये

**कर्जदार श्रीम. शुभांगी परेश केळशीकर** यांना सूचनेमध्ये निर्देशित सूचना अनुसार रक्कम

रु. २९.०७.२१६/- (रु. एकोणतीस लाख सात हजार दोनशे सोळा मात्र) व त्यावरील व्याज सद

सूचनेच्या पाप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांच्या आत** करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत सहवाचन सदर नियम

८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २७.०५.२०२४ रोर्ज

विशेषत: कर्जदारांना व **आम जनतेस** इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार

करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **कॅनरा बँक** यांच्या प्रभारांतर्गत रक्कम **रु. २९,०७,२१६/**-

कायद्याच्या अनुच्छेद १३ (८) अंतर्गत कर्जदार यांचे याद्वारे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी

स्थावर मालमत्तेचे विवरण

सर्व तो भाग व भूखांड असलेला मालमत्ता धारक फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, टाईप बी, क्षेत्र मोजमापित ४३० चौ. फूट चटई क्षेत्रफळ, इमारत निरज सिटी बीसीडी टाईप को-ऑपरेटिव्ह

**हाउसिंग सोसायटी लि.** म्हणून ज्ञात, बांधकामित प्लॉट धारक सि. क्र. ५५, एच. क्र. १, गाव बरवे

तालुका कल्याण, जिल्हा ठाणे व उप नोंदणीकरण कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिक

**(रु. एकोणतीस लाख सात हजार दोनशे सोळा मात्र)** व त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असेल.

०२ (कायदा, ५४/२००२) (यापुढे **कायदा म्हणून** उल्लेखीत) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्न

(वकील उच्च न्यायालय)

प्राधिकृत अधिकारी

(वकील उच न्यायालय बी/१०९, भाईदया नगर, बी बिल्डीग, नवघर रोड, भाईंदर (पू)

# सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले

सर्व्हिसेस निर्देशांक किरकोळ तेजी

निर्देशांक घसरणीसह बंद झाले

आहेत. ग्लेनमार्क फार्मा, कोरोमंडल

इंटरनॅशनल, डिव्हिस लॅब आणि

एक्साइड इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या

नवी दिल्ली, दि. २८ (वृत्तसंस्था) मंगळवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर शेअर बाजार घसरणीसह

बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स २२० अंकांनी घसरून ७५१७० अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ४४ अंकांनी घसरून २२८८८ अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजात दिवसभर चढ-उतार होत असतात. सेन्सेक्सनं कधी ग्रीन झोनमध्ये तर कधी रेड झोनमध्ये व्यवहार

रियल्टी आणि पीएसयू बँकांचा समावेश टॉप ल्जर्सच्या यादीत झाला. मंगळवारी शेअर बाजारातील चढउतारात निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल

> श्रीम. पिनाकीनी अशोककुमार मेहता हे आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, एम. जी. रोड, कांदिवली (पश्चिम) मंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे मळ संयत्त सभासद होते व एफ-२०३ व २ रा मजला बिल्डींग आनंद सागर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड मधील मालक आहेत श्रीम. पिनाकीनी अशोककुमार मेहता यांचा मृत्य दि. १७.१२.२०२१ रोजी मुंबई येथे झाला.

नोदणीकरण रिलीज करार दि. १० एप्रिल, २०२ रोजी अन्य कायदेशीर वारस यांनी त्यांचे सर्व अविभाजीत हक सदर फ्लॅट संबंधात श्री. हिरेन अशोक (अशोककुमार) मेहता यांच्या नावे केले व ते सदर फ्लॅटचे ६६.६६% मालक बनले. आत त्यांनी हस्तांतरणाकरिता अर्ज केला आहे.

कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा सद शेअर पमाणपत्रामध्ये कोणतेही दावे. हक अधिकार व हितसंबंध असल्यास तसेच विक्री भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेकरार धारणाधिकार, जप्ती वा अन्य कोणत्यार्ह स्वरूपातील काही असल्यास त्यांनी सद अधोहस्ताक्षरित यांना खालील निर्देशित पत्त्याव सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आ सूचित करावे. जर वरील विहित कालावधीच्य आत जर कोणतेही दावे वा आक्षेप पाप्त न झाल्यास सदर फ्लॅट व सोसायटी संबंधात दावे गहित धरले जाणार नाही व माझे अशील त्यानसार हस्तांतरप

प्रक्रिया पूर्ण करतील. ठिकाण : मंबई

> श्रीम. स्नेहा एस. देसाई (वकील दुकान क्र. ४, विक्टोरिया सी.एच.एस.एल. विस्ता. मथुरदास रोड

कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७. ईमेल : snehansudesai18@gmail.com दिसून आली, तर इतर सर्व क्षेत्रीय तर सर्वाधिक घसरलेल्या कंपन्यांच्या यादीत अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, कोल इंडिया, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि ओएनजीसीच्या शेअर्सचा समावेश आहे.

इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क फार्मा, डिव्हिस लॅब, सुमितोमो केमिकल, विजया डायग्नोस्टिक आणि इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप

यादव चाळ, एस.व्ही. रोड , दहिसर ईस्ट मुंबई-४०००६८.जाहीर करते की माझे पि खुभलाल बुल्लकी साव यांचा मृत्यु दि २८/१०/२०२१ रोजी झाला. त्यांचे नावाव MH 47 AJ 6794

> PERMIT NO. MH/47/CC/AUTO/2019/3896

CHASIS NO. MD2A27AY9KWF95827 **BAJAJ AUTO** ( RE COMPACT CNG 4S)

रिक्षा आहेत. ज्याचे कानुनन वारिस मी आहे आणी माझे नावावर टान्सफर करण्यासार R.T.O. BORIVALI येथे अर्ज केला आहे. ज कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १ दिवसाचे आत R.T.O. BORIVALI Mumb

#### **CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED**

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
(Rs. In Lakhs)

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASH Telephone: 02524-222905:: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID : shareinvestor@centenialindia.com :: Website : www.centenialindia.com

	FOR THE QUARTER AND YE	AR ENDE	DMARCH	31, 2024	(, ,,	
Sr.			Quarter ende		Year ended	Year ended
No.	Particulars	31/3/2024 Audited	31/12/2023 Un-Audited	31/3/2023 Audited	31/3/2024 Audited	31/3/2023 Audited
1	Total Income from Operations (net)	1208.32	1244.71	1304.72	5131.50	5278.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	15.01	40.95	29.59	127.30	146.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	15.01	40.95	29.59	127.30	146.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/ or Extraordinary items)	19.02	30.64	14.05	113.44	100.20
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax))	19.02	30.64	14.05	113.44	100.20
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-		-	2679.39	2565.97
8	Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)					
	(a) Basic	0.52	0.84	0.38	3.11	2.43
	(b) Diluted	0.52	0.84	0.38	3,11	2.43

and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 28, 2024.

2). The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Limited website: www.bseindia.com

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Place: Mumbai, Maharashtra

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN: 00804808

#### डिग्गी मल्टीट्रेड लि.

L65900MH2010PLC210471 पत्ता : गाळा क्र. ०२, एफ विंग, सागर कॉम्प्लेक्स, मिनी पंजाब समोर,

धाबा ओवली, दापोडे, भिवंडी, शास्त्रीनगर ठाणे (ठाणे) महाराष्ट्र भारत ४२१ ३०२.

ईमेल आयडी : diggimultitradeltd@gmail.com वेबसाइट : www.diggimultitrade.co.in दि. ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता

स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

अर्ध वर्ष अखेर अर्ध वर्ष अखेर वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ ३० सप्टेंबर, २०२३ ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित कार्यचलनामधून एकूण उत्पन्न कर व अतिविशेष बाबी पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) -28.09 **-**3.∀ -28.89 कर व अतिविशेष बाबी पश्चात निव्वळ कर व अतिविशेष बाबी पश्चात निव्वळ नफा/(तोटा) -२६.० -3.80 ९६७.७९ ९६७.७० प्रदानित भाग भांडवल उत्पन्न प्रति शेअर

. १.८८ लाखाचे अतिविशेष बाबी उर्वरित लेखी स्वरूपात खाते व दायित्व यांच्या अनुसार अर्थात रु. ०.२५ लाख डिरेक्टर सिटींग मूल्य अनुसार २. दर प्रदान रु. १.१९ लाख, ३. संचालक मूल्यांकन रु. ०.४१ लाख व ४. प्रोफेशन

२. कंपनीचे कार्यचलन व एकमेव सेगमेंट अहवाल खाते अहवाल लागू नाही.

. जनाच नजनवर्तन व नजनवर्ता का करकारा जा करवार पा कूनात. . यत कालावधीची आकडेवारी पुन:निर्धारित/ पुन:व्यवस्था/ पुन:वर्गीकृत करणे आवश्यक आहे. . वित्तीय अहवाल (लेखा अहवाल) नियम २०१५ अनुसार तयार केला आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेट

२०२४ व ३१ मार्च, २०२३ अखेर आंकडेवारी उर्वरित आंकडेवारी म्हणून लेखापरीक्षित अहवा

संबंधित वित्तीय वर्षाच्या ३१ डिसेंबर लेखापरीक्षित आकडेवारी संबंधात संपूर्ण वर्ष व अलेखापरीक्षित आकडेवारी आहे

डिग्गी मल्टीट्रेड लि. करित

समर्थ प्रभुदास रामानुज

ठिकाण : मुंबई

अभिनंदन जैन

संपूर्णवेळ संचालव

डीआयएन : ०३१९९९५३

metsl Maestros Electronics & Telecommunications Systems Limited

Registered Office: Plot No. EL/66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahane Thane, Navi Mumbai, Maharashtra, India, 400701 Phone No.: 022-2761 1193 Website: <a href="www.metsl.in">www.maestroselectronics.com</a> Email Id: <a href="mailto:cs@metsl.in">cs@metsl.in</a>. CIN: L74900MH2010PLC200254

### NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

Notice of Postal Ballot is hereby given to the Shareholders of Maestros Electronics & Telecommunication ystems Limited ("the Company"), pursuant to and in compliance with the provisions of Section 108, Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act') read with rule 20 and rule 22 of the Companies (Management and Administration), Rules, 2014 [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force] ("Rules"), Secretarial Standards-("SS-2"), read along with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. ated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, General Circular No 02/2021 dated January 13, 2021; General Circular No. 19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 02/2022 dated May 05. 2022. General Circular No. 11/2022 dated December 28. 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and all other applicable circulars, if any, issue by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") Regulation 44 of the Securities Exchange and Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), and pursuant to other applicable laws and regulations, the special resolutions appended below are proposed for approval of the Shareholders of Maestros Electronics & Telecommunications Systems Limited ("the Company") through postal ballot by remote e-voting process ("Remote E-Voting"). This Notice is being sent through email to all the

shareholders who have registered their email addresses with the Company, RTA or Depository. Item No. Resolutions

To consider and approval for appointment of Mrs. Swati Manis Thanawala (DIN: 10538734) as Independent (Non-Executive) Director of the Company Members are hereby informed that:

The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility is Friday, May 24, 2024. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting facility to shareholders.

The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as or the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only.

Notice only through e-mail, on Tuesday, May 28, 2024, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depositories and whose names appear in the register of members/ register of beneficial owners as on the Cut-off date. Further, a physical copy of the Notice along with an explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot. Hence, the members are required to communicate their assent/dissent only through a remot The remote e-voting period shall commence on Wednesday, May 29, 2024 (09:00 AM) (IST) and

will end on Thursday, June 27, 2024 (5:00 PM) (IST). The remote e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.

The Board of Directors of the Company has appointed M/s MMJB & Associates LLP (Peer Review No. 2826/2022), as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process.

The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e., www.metsl.in, www.maestroselectronics.com website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com Those Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice, available on the above websites, to cast their votes electronically.

Members holding shares in electronic form are requested to register/update their e-mail IDs with the respective depository participants and in case of shares held In physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company i.e. Link Intime India Private Limited at e-mail ID: mumbai@linkintime.co.in with a copy marked to cs@metsl.in.

In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of <a href="www.evoting.nsdl.cor">www.evoting.nsdl.cor</a> or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800

1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at  $\underline{\text{evoting@nsdl.co.in}} \text{ .Members may also write to the Company at the e-mail ID: } \underline{\text{cs@metsl.in}}.$ The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company i.e. <a href="www.metsl.in">www.metsl.in</a>.

www.maestroselectronics.com and e-voting agency i.e. www.evoting.nsdl.com. Further the results shall also be communicated to the Stock Exchange simultaneously. For Maestros Electronics & Telecommunications Systems Limited

# सांगितले की, "गेल्या वर्षभरात आरबीएल बँक लिमिटेड

उपलब्ध वेळेत पतिभूत मालमत्ता सोडवून घ्यावी.

मर्यादेतील, महाराष्ट्र ४०१ ३०१.

दिनांक : २७.०५.२०२४

ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

राष्ट्रीय कार्यालय: टेक्नीप्लेक्स-१, ९वा मजला, वीर सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२.

सांकेतिक ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८ (१) अन्वये

ज्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२

अंतर्गत आरबीएल बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचिता कल १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी मागणी सचना जारी केली आणि कर्जदारांना सचनेत नमुद केलेल्या एकण थकबाकीची रक्कम वरील कर्ज खाते क्रमांक मधील नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करण्याचे आवाहन केले (खाली नमूद केलेल्या तक्त्यात तपशील नमूद केले आहेत ). कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमू केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेचा कोणताही व्यवहार वर नमूद केलेल्या रकमेसाठी आणि त्यावरील व्याजासाठी आरबीएल

कर्जदाराचे नाव व पत्ता, कर्ज खाते क्रमांक, मंजूर रक्कम, १३(२) अन्वये मागणी सूचना रक्कम आणि दिनांक, १३(४) अन्वये सांकेतिक ताबा १) श्री. देवराम सखाराम चौधरी (अर्जदार व तारणकर्ता)

२) सौ.वृषाली देवराम चौधरी (सह-अर्जदार) पत्रव्यवहाराचा पत्ता

१) मु.दानबाव, पो. फाळेगाव, तालुका कल्याण दानबाव ठाणे - ४२१३०१. २) फ्लॅट क्र.००२ तळमजला, ए विंग बी इमारत, डायमंड अपार्टमेंट, रा. शिवसेना गाखा / आर के पालवी शाळेजवळ, भिवंडी, ठाणे - ४२११०१. कर्ज खाते क्रमांक ८०९००२८२०५०६

सर्व खर्च, शुल्क आणि खर्चासह उपरोक्त थकबाकीची निविदा भरून येथे नमूद केलेली मालमत्ता.

कर्जाची रक्कम: रु. १२.०४.५७८/-एनपीए तारीख: ३०/०६/२०२३ १३(२) सूचना दिनांक : २३/०२/२०२४. १३(२) सूचना रक्कम : रु. ११,७७,२७७.४७/-सांकेतिक ताबा दिनांक : २२/०५/२०२४

ठिकाण: मुंबई

दिनांक: २८.०५.२०२४

तारण मालमत्तेचे वर्णन देवराम सखाराम चौधरी यांच्या मालकीची मालमत्ता फ्लॅट क्र.००२ असलेली निवासी मालमत्ता, तळमजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे

५५५.०० चौ. फट. चटई क्षेत्र म्हणजे ५१.५७ चौ. मीटर. ए विंग बी च्य इमारतीमध्ये 'डायमंड अपार्टमेंट' म्हणून ज्ञात इमारतीत, एन.ए. जमीन सर्व्हे क्र.१३९/३ वर बांधकामित, गाव - पडघा, तालुका - भिवंडी, जिल्हा - ठाणे ४२११०१ येथील निवासी मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि इमारत वेढलेल आणि चतुसिमा.

तारण मालमत्तेचे वर्णन आणि तारण मालमत्तेच्या

मालकाचे तपशिल

पूर्वेकडे वा त्या दिशेने - किमया अपार्टमेंट दक्षिणेकडे वा त्या दिशेने - अंतर्गत रोड उत्तरेकडे वा त्या दिशेने - खुला प्लॉट

पश्चिमेकडे वा त्या दिशेने - बांधकाम अंतर्गत इमारत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कायद्याच्या कलम १३ (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे म्हणजे आमच्या बँकेने केलेले

> आरबीएल बँक लिमिटेड प्राधिकृत अधिकारी श्री. राहुल कुलकर्णी

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत दि. ३१ मार्च, २०२४ अछोर तिमाही व वर अखोरकरिता कंपनीचा विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. दि. २७ मे, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे पाहण्यात व निर्धारित करण्यात आला आहे. कंपनीचा वैधानिक लेखा अहवाल सदर अहवालाच्या लेखापरीक्षेत चालू ठेवण्यात येईल.

२. गत वर्षाची आकडेवारी पुन:निर्धारित/पुन:निश्चित करण्यात येईल. ३. सदर वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट<u>,ww.risainternational.com</u> वर व कंपनीची सूची उपलब्ध असलेल्या इक्किटी शेअर्सच्या बीएसई

सही/

# ध्रव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

टेलेफॅक्स : +९१ २२२७५७०७१० मो. क्र. ०९६१९४९७३०५ sultancy.in ईमेल आयडी : cs@dhruv सीआयएन क्र. : L74999MH2003PLC141887

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			तिमाही अखोर		वर्षः	अखोर
अ.क्र	विवरण	38.03.2028	39.97.7073	३१.०३.२०२३	39.03.7078	39.03.7073
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶.	एकूण उत्पन्न	२,५००.६७	२,२८५.११	२,१७६.३३	८,२४१.२१	८,२३०.५२
٦.	कर पूर्व नफा	८५.३४	२८७.७०	७.०२	६८५.१६	५६७.२४
₹.	कर खर्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	४२.०१	१७.५९	-8.86	९६.४७	১৯.৬১
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	83.33	२७०.११	८.५०	५८८.६९	४७९.५०
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	4.80	(२.५९)	(२.४९)	(२.३०)	-७.७६
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	88.80	२६७.५२	६.०१	५८६.३९	४७१.७४
<b>७</b> .	प्रदानित इक्रिटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१५८८.८८	१५१९.६०	१५०९.६०	१५८८.८८	१५०९.६०
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				५,०३८.५६	४१९४.६०
۲.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	٥.२८	१.७९	०.०६	\$.20	३.२७
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	٥.२८	१.६९	०.०६	3.८७	३.०९
	(तिमाहीकरिता वार्षिक नाही)					
	इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)				0.24	
	इकिटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)				-	
	0 0 3 1					

अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट बीएसई लि. वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लि. www.nseindia.com वर व कंपनीच्या शेअर्सची सूची उपलब्ध आहे.

					(रु. लाखात प्रा	ते शेअर्स वगळता)		
अ.	विवरण		तिमाही अखोर		वर्ष अखेर			
क्र		39.03.7078	३१.१२.२०२३	38.03.2023	39.03.7078	38.03.2023		
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
۶.	एकूण उत्पन्न	२,५००.६७	२,२८५.११	२,१७६.३३	८,२४१.२१	८,२३०.५२		
٦.	कर पूर्व नफा	८५.३४	२८७.७०	७.०२	६८५.१६	५६७.२४		
ą.	कर खार्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	४२.०१	१७.५९	-8.86	९६.४७	८७.७४		
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	83.33	२७०.११	८.५०	५८८.६९	४७९.५०		
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	4.88	(२.५९)	(२.४९)	(₹.३३)	৬.৬६		
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	86.98	२६७.५२	६.०१	५८६.३९	80.908		
<b>6</b> .	प्रदानित इक्किटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१५८८.८८	१५१९.६०	१५०९.६०	१५८८.८८	१५०९.६०		
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				५,०३८.५६	४१९४.६०		
٩.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0.79	१.७९	०.०६	३.८७	३.२७		
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (तिमाहीकरिता वार्षिक नाही)	0.29	१.६९	०.०६	3.60	३.०९		
	इक्किटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)				०.२५			
	इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)				-			
	इक्किटी शेअर्स वर एकुण लाभांश (रु.)				0.74			

ाछेर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट बीएसई लि. वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑप इंडिया लि. www.nseindia.com वर व कंपनीच्या शेअर्सची सची उपलब्ध आहे

शेअर्सनं ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली. मंगळवारी सर्वाधिक वधारलेल्या

शेअर्समध्ये डिव्हिस लॅब्स, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, हीरो मोटोकॉर्प, ग्रासिम इंडस्ट्रीज, डॉक्टर रेड्डीज आणि एशियन पेंट्स

तर्व जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील **नागेंट सर्यवाली यादव** हे फ्लॅट क्र. ६०२. ६ वा मजला, बिल्डींग ्राष्ट्रियं सी-२, ऑर्किड कॉम्प्टिंग्स साई बाबा विहार म्हणून ज्ञात कावेसार, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम ४०० ६१५ सर्व्हें क्र. १७४ टें १८०, कावेसार गाव, घोडबंदर रोड, ठाणे (मोज. क्षेत्रफळ ४३.५१

सदर फ्लॅट जागा मे. सरिफ कन्स्ट्रक्शन यांच्याकडून नोंदणीकृत विर्क करार क्र. टीएनएन५/०३६१६/२००८ दि. ०३.०२.२००८ अंतर खरेदी केली ते करार गहाळ/ हरवले आहेत र कोणाही व्यक्तीस/ व्यक्तीना, कायदेशीर वारस यांना सदर वरीत जर काणाहा व्यक्तासर व्यक्ताना, कायदतार वास्त याना सदर पराट सदर फल्टें जाग संबंधात कोणतेही आक्षेप, दावे, प्रभार वा कार्ह असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ०७ दिवसांच्य आत लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना संबंधित पुराव्यांसह सुचित करावे अन्यथा कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत ोसायटी माझे अशील यांच्या नावे ड्युप्लीकेट शेअर प्रमाण

बौ. मीटर चटई) धारक मालमत्ता कल्**पेश हरीभाई देसाई** यांच्याकडूर ब्रोरी करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी वरील सदर फ्लॅट जाग

वरूप समाजदार व तनुश्री समाजदार यांच्याकडून नोंदणीकृत विक्री

द. २२.०५.२०२४ ग्ला ४०४, ४ था मजला, साई परीचय बिल्डीग, साई बाबा नगर नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे ४०१ १०५

सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जुलीयाना मारिया डिसुझा हे फर्लेट क्र. ५ए/५०२, ५ वा मजला, ग्रीन पार्क बिल्डोंग क्र. ५ सीपचपसपल लि., शांती पार्क, मीरा रोड पूर्व, ताल्का व जिल्हा ग्रांग ५०१ १०७ सर्व क्र. २२४ (मोन क्रोक्टक ४४४ बी. फूट बिल्ट अप) धारक मालमत्तेच कावदेशीर मालक स्वात्मकडून नीटणीकरण करार क्र. टीएएएम२०/७५७०२/२००८ दि. १२.०८,२००८ अंतर्गत खंदी केला होता व मूळीरचा महानेव बात्मास बळ्ळी हे चील सहर फर्लेट जांगचे कावदेशीर मालक होते व त्यांचा मृत्यू दि. १४,०२,२००५ रोजी झाला व त्यांच्या मागे १. मिता महातेव बळ्ळी (सर्वा) है स्त्रीहर एम. दळ्ळी जयदेशीर वारस आहेत. तता माझे अशील **किर्क मायरोन मेनझेस व एलिझाबेथ गोम्स** 

आता माझे अमील किकं मायरोन मेनग्रेस व एतिजाविश गोम्स यांनी सार पर्लट क्र. ५ए/५०२, ५ वा मजला, ग्रीन पार्क बिल्डींग क्र. ५ सीएयस (न. ग्रांती पार्क, मीरा रोड पूर्व, उग्णे ४०१ १०७ मालमात जुलीयाना मारीया झीसुझा यांच्याकडून खोरी करण्यास इच्छुक आहेत.

यर कोणाडी व्यक्तिम/ व्यक्तिना, कायरेटारी वारम यांना मारेट जामा संध्यास कोणाडी व्यक्तिम (मारेट पार्क, मार्था मारेट जामा संध्यास कोणाडी व्यक्तिम, यां काशी असल्यास त्यांनी सरद स्प्रचनेच्या प्रसिद्धी तारखेगासून वर्ष विद्यसंख्या आत लेखी स्वरूपात अधोस्तावार्थित यांना संबंधित एवांचास सुवित कारों अन्याया दार्च गृतित पार्ल आणाप नार्वीत.
प्रत्यास सुवित कारों अन्याया दार्च गृतित पार्ल आणाप नार्वीत.
प्रत्यास सुवित कारों अन्याया दार्च गृतित पार्ल आणाप नार्वीत.
प्रत्यास सुवित पार्च आणाप नार्वीत.
प्रत्यास सुवित पार्च आणाप नार्वीत.
प्रत्यास सुवित पार्च आणाप नार्वीत.

#### रिसा इंटरनॅशनल लिमिटेड सीआयएन : L99999MH1993PLC071062

नोंदणीकृत कार्यालय: ७/ए, प्लॉट २७/३३, बीयूमून चेबर्स, निगनदास मास्टर लेन, हतात्मा चौक, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

ईमेल : risainternationltd@gmail.com वेवसाइट : www.risainternational.in दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता लेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश

		तिमाही	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अखे
अनु.	विवरण	अरुवेर ३१	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च
豖.	विवरण	मार्च, २०२४	२०२३	२०२३	२०२४	२०२३
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षि
Ψ.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	0.00	0,00	0,00	0,00	0,0
बी.	अन्य उत्पन्न	0.00	0,00	0,00	0,00	0,0
٩.	एकूण उत्पन्न	0.00	0,00	0,00	0,00	0,0
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) ( कर पूर्व व					
	अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पूर्व)	(९.४४)	(९.६१)	(१२.३०)	(१४७७.२४)	(३२.११
ţ.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त व/					
	वा अतिविशेष बाबी पश्चात)	(९.४४)	(९.६१)	(१२.३०)	(१४७७.२४)	(३२.११
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिरिक्त					
	व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(९.४४)	(९.६१)	(१२.३०)	(१४७७.२४)	(३२.११
ŝ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेश उत्पन्न (कालावधी (कर					
	पश्चात) करिता तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कर पश्चात)	(९.४४)	(९.६१)	(१२.३०)	(१४७७.२४)	(३२.१1
ω.	इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)	३१९०.००५०	3890.0040	३१९०,००५०	३१९०,००५०	3890.000
6	उत्पन्न प्रति शेअर					
	१. मूळ	(०.०१)	(०,०१)	(०.०१)	(0.93)	(0,0

ठिकाण : मुंबई

त प्लाझा, पाम बीच रोड, सेक्टर ११, के. स्टार हॉटेलच्या सीबीडी स्टेशनजवळ, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

अ.क्र	विवरण	38.03.2028	38.87.7073	38.03.2023	39.03.7078	38.03.202
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
٤.	एकूण उत्पन्न	२,५००.६७	२,२८५.११	२,१७६.३३	८,२४१.२१	८,२३०.५
٦.	कर पूर्व नफा	८५.३४	२८७.७०	७.०२	६८५.१६	५६७.२
₹.	कर खर्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	४२.०१	१७.५९	-8.86	९६.४७	رو.وای
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	83.33	२७०.११	८.५०	५८८.६९	४७९.५
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	4.80	(२.५९)	(२.४९)	(२.३०)	-6.61
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	82.20	२६७.५२	६.०१	५८६.३९	809.9
৬.	प्रदानित इक्रिटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१५८८.८८	१५१९.६०	१५०९.६०	१५८८.८८	१५०९.६
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				५,०३८.५६	४१९४.६
۹.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.२८	१.७९	०.०६	\$.८७	३.२।
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.२८	१.६९	०.०६	3.60	3.0
	(तिमाहीकरिता वार्षिक नाही)					
	इक्किटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)				0.74	
	इक्विटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)				_	
	इकिटी शेअर्स वर एकण लाभांश (रू.)				0.24	

१. वरील हे दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२४ रोर्ज दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय वि

эт.	विवरण		तिमाही अखोर	वर्षः	अखोर	
क्र		38.03.7078	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	38.03.202
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
۶.	एकूण उत्पन्न	२,५००.६७	२,२८५.११	२,१७६.३३	८,२४१.२१	८,२३०.५२
٦.	कर पूर्व नफा	८५.३४	२८७.७०	७.०२	६८५.१६	५६७.२४
₹.	कर खार्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	४२.०१	१७.५९	-8.86	९६.४७	८७.७४
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	83.33	२७०.११	८.५०	५८८.६९	४७९.५०
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय) (निव्वळ कर)	4.88	(२.५९)	(२.४९)	(₹.३३)	৬.৬६
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४८.७७	२६७.५२	Ę.09	५८६.३९	80.908
<b>७</b> .	प्रदानित इक्किटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१५८८.८८	१५१९.६०	१५०९.६०	१५८८.८८	१५०९.६०
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				५,०३८.५६	४१९४.६०
٩.	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0.29	१.७९	०.०६	३.८७	३.२७
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (तिमाहीकरिता वार्षिक नाही)	0.79	१.६९	०.०६	\$.८७	३.०९
	इक्किटी शेअर्सवर अंतरिम लाभांश (रु.)				0.24	
	इक्किटी शेअर्सवर अंतिम लाभांश (रु.)				-	
	इक्किटी शेअर्स वर एकूण लाभांश (रु.)				0.24	

१. वरील हे दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी

Place: Mumbai

सही/-तन्वी तेजस औती ध्यापकीय संचालक

Managing Director Address: Plot No. EL/66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahape Navi Mumbai Thane Maharashtra 400701 India

# **Read Daily Active Times**

**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** 

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Office 6th Floor, Bajaj Brand View CST 31, Old Mumbai-Pune Hwy Wakadewadi, Pune- 411005
Authorized Officer's Details: Name: SAGAR ZIRANGE, Email ID: sagar.zirange@bajajfinserv.in,
Mob No. 997007432 & 8096259344 | //8666189048

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act' Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ("BHFL") and the possession of the said immovable property ("secured asset/property") has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset to being sold on 02/07/2024 and the bidding will be held on "ASI SWHEREIS", "AS IS WHATIS", "WHATEVER THERE IS" "AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-inder: nereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under

LOAN ACCOUNT DETAILS / BORROWER/S & GUARANTOR/S NAME & ADDRESS

LAN:- 402DLZ99992423 & 1. YOGESH WASUDEO NARKHEDE (BORROWER)
2. MAYURI SHIRISH BADHE

(CO-BORROWER)
Both At Waard No.1 Shelapur Khurd Motala, Buldana, Malkapur, Maharashira-443101 Suldana, Malkapur, Maharashira-443101 Suldana, Malkapur, Maharashira-443101 Suldana, Malkapur, Maharashira-443101 Suldana, Suld accrued w.e.f 24/05/2024

Date: 29/05/2024 Place:- PUNE

Terms and Conditions of the Public Auction are as under

1.DATE & TIME OF E-AUCTION 2.LAST DATE OF SUBMISSION OF EMD 1. RESERVE PRICE 3.DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION
4. PROPERTY DESCRIPTION 1) E-AUCTION DATE :- 02/07/2024 BETWEEN

Reserve Price: Rs. 25,00,000/- (Rupees Twenty Five Lakhs 1) E-AUCTION DATE: 02/07/2024 BETWEEN
11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED
EXTENSION OF 5 MINUTES
2.) LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH
KYC IS: - 01/07/2024 UP TO 5:00P.M. (IST.)
3.) DATE OF INSPECTION: -: 29/05/2024 to
28/06/2024 Between 11:00 AM TO 4:00 PM (IST). Only) EMD: Rs. 2,50,000/-(Rupees Two Lakhs Fifty Thousand Only) 10% of Reserve Price BID INCREMENT 28/06/2024 Between 11:00 AM TO 4:00 PM (IST).

4.) Description Of The Immovable Property: All Interest and Parcel Of The Property Office No 1 & 2 1st Floor Wing B Admeasuring Area 32.1 Sq.ft I.e. 29.83 Sq. Mtr. Carpet Total Salable Area 454 Sq. Mtr. I.e. 42.19 Sq. Ft In The Project Known As Marudhar, Arced Situated At Old S. No. 102 New S No. 66 Hissa No 5 Village, Kondhava Budruk, Tal Haveli, Dist Pune, Butted & Bounded On East-Staircase, West-Common Toilet, North-Open Space, South-Enterence/ Office No. 9 & 10

1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited, 2. The Secured asset will not be sold below the Reserve price, 3. The Auction Sale will be online through e auction portal, 4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 2nd July, 2024 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

Authorized Officer (SAGAR ZIRANGE) Bajaj Housing Finance Limited

### Clio Infotech Limited

(CIN - L65990MH1992PLC067450)

Regd. Off: 901-902, Atlanta Centre, Sonawala Lane,

Opp Udyog Bhavan, Goregaon (East), Mumbai, Maharashtra, 400063.

Tel: 022-43211800, Email: clio\_infotech@yahoo.com, Website: www.clioinfotech.in

# EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31<sup>st</sup> MARCH, 2024

	( III Lacs except per share de						
	·	Quarter Ended on Year Ended or					
Sr.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total income from operations	10.98	3.99	6.69	31.28	26.57	
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	16.40	-6.16	-5.18	1.99	-30.14	
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	26.90	-7.87	-5.18	1.99	-30.14	
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	26.90	-7.87	-5.18	1.99	-30.14	
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	26.85	-7.59	-5.17	2.51	-30.13	
6	Equity share capital	1101.10	1101.10	1101.10	1101.10	1101.10	
7	Earnings per share (of ` 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic : (`)	0.24	-0.07	-0.05	0.02	-0.27	
	Diluted: (`)	0.24	-0.07	-0.05	0.02	-0.27	

Place: Mumbai

The financial Statement for the quarter and year ended March 31, 2024 has been prepared in accordance with the Companie

(Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on Monday, 27" May 2024.

Results for the quarter & year ended March 31, 2024, are in compliance with Indian Accounting Standard (Ind AS) in terms of SEBI's Circular bearing no CIR/CFD/FAC/62/2015 dated July 2016.

The results of the Company for the quarter and year ended March 31, 2024, are available on the Company's Websit

Previous periods/year's figures have been regrouped wherever necessary. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on at www.bseindia.com. For, Clio Infotech Limited

Sd/-Nirav Shah Managing Director

Cin Lacs except per share data

## HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED

Regd. Off.: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001;
Tel.: 22874084/22874085, Email: info@hiklass.co.in; CIN- L51900MH1992PLC066262 (Figu STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 are in La

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 are in					
Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year to date figure for current period	Year to date figure for the previous year ended
	31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	14.49	2.71	22.87	19.93	26.13
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	3.75	-9.46	-10.24	-117.88	-15.77
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	3.75	-9.46	-10.24	-117.97	-17.89
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	3.75	-9.46	-10.24	-117.97	-17.89
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3.75	-9.46	-10.24	-117.97	-17.89
6. Equity Share Capital	310.62	310.62	310.62	310.62	310.62
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the     Audited Balance Sheet of the previous year-	_	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -					
1) Basic:	0.00	0.00	0.00	0.00	0.00
2) Diluted:	0.00	0.00	0.00	0.00	0.00

 a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI ( Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e (www.hiklass.co.in) and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 28th Ma 2024 and also Audit were carried out by the Statutory Auditors.

For Hi-Klass Trading and Investment Limite

Place: Mumba Date: 28.05.2024 (DIN: 00415316)

Sd/- Sanjay Kumar Jai

## **COMFORT COMMOTRADE LIMITED**

CIN: L51311MH2007PLC175688 Registered & Corporate Office Address: A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai-400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

EXTRACT OF THE AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL

	YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lakh, except EPS)								
Sr.	Bentlenlen	(	Quarter Ended	d	Year Ended				
No.	Particulars	31.03.2024 31.12.2023 31.03.2023		31.03.2024	31.03.2023				
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
1	Total Income	1275.64	216.48	1457.17	3226.52	6801.66			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	544.65	1245.26	-681.85	2262.54	-212.80			
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional items)	544.65	1245.26	-681.85	2262.54	-212.80			
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional items)	9.17	1225.89	-668.75	1671.06	-231.85			
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other								
	Comprehensive Income/Loss (after tax)]	10.67	1225.89	-666.99	1672.56	-230.08			
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00			
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous accounting year)	0.00	0.00	0.00	3641.62	1961.33			
8	Earnings Per Share (EPS) Basic & Diluted (par value Rs. 10/- each)	0.09	12.23	-6.67	16.68	-2.31			

\*Not Annualised

Place: Mumbai

Date: May 28, 2024

The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results for the quarter and financial year ended March 31, 202filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forma of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) is available on the Company's website at www.comfortcommotrade.com and on the

website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com.

۷. ۱	2. The key Addited infancial results of Confinct Confinctioned Charles in Indianation in as under. (Rs. in Lakh							
Sr.	Sr. Bankin Jana		Quarter Ended			Year Ended		
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income	1275.53	216.46	1457.16	3226.35	6801.61		
2.	Profit/(Loss) before tax	590.64	1247.69	-666.07	2340.01	-149.73		
3.	Profit/(Loss) for the period	55.16	1228.32	-652.97	1748.53	-168.78		

The Company has only one business segment reportable under Indian Accounting Standard 108 "Operating Segment" To comply with the requirement of Ind AS 19 Employee Benefits company has changed its accounting policy with respect to Defined Benefit Plan in The nature of Gratuity and has obtained the Actuarial Valuation report from Actuary. In accordance with Ind AS 8 - Accounting Policies, Changes in

Accouting Estimates and Errors, the effect of the change has been given retrospectively in all the period presented For and on behalf of the Board of Directors of

> Directo DIN: 08878724

Comfort Commotrade Limited

FOR MORE DETAIL

In the Public Notice published in the paper on 24/05/2024 in respect of Flat No. A/807 at Bamanpuri CHS Ltd., the flat number has wrongly been mentioned as A/102 instead of A/807. Dated on this 29th day of May, 2024 at Mumbai.

**CORRIGENDUM** 

**VEHICLE FOR SALE** INDUSIND BANK LTD CONTACT- RAJESH YADAV 8898232196

Registration	Make and
No	Model
MH46X8888	Hyundai Verna
MH02CW2602	Maruti Wagon R

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed that I, Leela Narayanan have lost / misplaced iginal share certificate, of Shop number 6 Purnima Apartments, Sai Nagar Ground Vasai (West)Palghar -401202 Any person who has come across or in possession of the abovesaid share certificate, ought to intimate to me in vriting to the above Address within 7 days from the date hereof or else, it shall be deemed that no claim of whatsoeve nature is existing against the abovesaid shares and the abovesaid society for suing duplicate Share Certificate.

Place: Vasai Date: 29.05.2024 Leela Narayanan

(Rs. in Lakhs

#### KISAAN PARIVAR INDUSTRIES LIMITED

(Formerly known as RICHIRICH INVENTURES LIMITED) CIN-L46209MH1986PLC03A-1

Emperor Court Ground Floor, Church View, Yashwant Nagar, Vakola, Santacruz East, Mumbai-400055 Tel. No.-022-79664656, website: www.richirichinventures.com, email: richagro@yahoo.co.in

EXTRACT OF THE AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2024

Particulars	ended ended 3		Corresponding 3 Months ended	for the Year Ended	
	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31-03-2024 Audited	31-03-2023 Audited
Total income from operations (net)	302.877	0.000	NIL	300.076	NIL
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	84.791	(9.450)	(2.670)	75.342	(0.459)
Net Profit / (Loss) for the period after					
tax (after Extraordinary items)	84.791	(9.450	(2. 670)	75.342	(0.459)
Total Comprehensive Income for the Income for the					
year net of tax	84.791	(9.450)	(2. 670)	75.342	(0.459)
Equity Share Capital(Face value of Rs 10 each)	440.000	440.000	240.000	440.000	240.000
Reserves (excluding Revaluation					
Reserve as shown in the Balance Sheet of					
previous year)	NIL	NIL	NIL	NIL	NIL
Earnings Per Share (before extraordinary items)					
(of Rs. 5/- each) Basic and Diluted:	0.19	(0.02)	(0.01)	0.17	(0.00)
Earnings Per Share (afterextraordinary items)					
(of Rs. 5 /- each) Basic and Diluted:	0.19	(0.02)	(0.01)	0.17	(0.00)

Notes:

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 28.05.2024.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Regulations, Regulations, 2015, The full format of the Quarterly /Yearly Financial Results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the

For Kissan Parivar Industries Limited (Formerly Known as Richirich Inventures Limited

Place : Mumbai Date: 28/5/2024

Rajani Nanavath **Managing Directo** DIN: 07889037

21.470

21.470

27.006

27.006



### Apollo Finvest (India) Limited

CIN: L51900MH1985PLC036991 Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053.

Email: info@apollofinvest.com Website - www.apollofinvest.com Contact: 022-62231667/68

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Lakhs) 31.03.2024 31.03.2023 Particulars 31.03.2024 (Audited) (Audited) (Audited) Total Revenue from Operations 699,600 2107.890 4615,400 Net Profit / (Loss) for the period before tax, before 129.290 1019,740 1453.059 exceptional items Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items 129.290 1019.740 1453.059 76.170 801.060 1007.642 Net Profit/ (Loss) for the period after tax 80.730 807.080 1010.995 Total Comprehensive Income (After tax) 0.000 4826.673 6 Reserves as shown in Audited Balance Sheet 5637.630 373.120 373.120 Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) 373.120 8 Earnings per equity share

2. Diluted Notes:

1. Basic

The above-mentioned Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approve by the Board of Directors at their respective meetings held on May 27, 2024.

The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the guarter and year ender March 31, 2024, filed with Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended March 31,2024 are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and also on the Company's website

27-May-24

Mikhil Innani

STATE BANK OF INDIA Home Loan Centre, Borivali Elegante Corner, Guru Tapasya CHS Ltd, 620/4, New Suvarna Hospital, Kastur Park, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai - 400092.

2.040

2.040

Phone No. 022-2968 7555, Fax : 022-2895 3153 / 3152 /3151 E-mail : racpc.borivali@sbi.co.in **AUCTION SALE NOTICE FOR VEHICLE** 

on Sale of Following vehicle seized from Borrower on account of recovery on 'As is where is' & 'As is what is' basis. **Auction will be on 06.06.2024** in between 10.00 AM to 04.00 PM for the recovery of respective amount, due to the State Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s). Every increase in bidding will by Rs. 5,000.00 (Rupees Five Thousand Only) Highest Bid offer will be considered for sale of Vehicle. Higher bidder shall pay the remaining amount of the offer within 3 working days of Auction, failing to which EMD will be forfeited. Vehicle must be removed immediately after payment of offer amount to avoid penalty. SBI Reserves the right to cancel the auction without giving any reason thereof. Vehicle will be available to inspect from the date of publication of this notice up to 05.06.2024 at the mention yards.

Interested parties may take part in the E-Auction through Online Process & Deposit 10% of Reserve Price in Virtual Wallet of E-Auction Site along with Self attested Copy of PAN Card

The undernoted cars seized by the Bank are for sale on 'As is where is' & 'As is what is' basis, details of which are as specified here under

	Sr. No.	NAME OF BORROWER	CAR NO.	Registration Date	MAKE/MODEL/MFG YEAR	MINIMUM RESERVE PRICE Rs./LACS	EARNEST MONEY [10%] RS	RC Status				
	1.	Mrs. Jyotsna Shivlal Solanki	MH-04-KL-1488	August 2020	MG Hector PE 1.5 MT Hybrid Sharp	Rs. 10,55,000/-	Rs. 1,05,500/-	No				
Vehicle Parked at: Abhishek Apartment, Opp St Joseph High School, Shanti Park, Mira Road, East-401107												

The e-auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd. at their web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://ibapi.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstration, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website https://ibapi.in.and.https://ibapi.in/Sale\_info\_Login.aspx

For any Enquiry Please Contact: Ms. Pomila Majhi, (Case Officer) Mobile No. 8454048309, Mr. Harsh Singh-9664971608, Mr. Anil Singh-9821522877

Date: 28.05.2024 Place: Mumbai

**AUTHORISED OFFICER** STATE BANK OF INDIA



#### **TEJNAKSH HEALTHCARE LIMITED** CIN No.:- L85100MH2008PLC179034

Regd. Office: A 601, Floor No.6, Kailash Business Park, Veer Savarkar Marg, Vikroli - West, Mumbai – 400079 Telephone No.: 022-2754 2311; Website: www.tejnaksh.com; Email ID: instituteofurology@gmail.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 Standalone

(Rs. in Lacs) Consolidate

Quarter Year Corresponding Year Corresponding

Sr.		Ended	Ended	Year Ended in	Ended	Ended	Year Ended in
No		31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	previous year 31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	previous year 31.03.2023 (Audited)
1 2	Total Income from operations (net) Net Profit/(Loss) for the period	214.25	822.15	733.51	292.20	1217.51	1172.70
3	(before Extraordinary Items & Tax) Net Profit/(Loss) for the period before tax	80.92	243.16	196.28	61.45	237.50	251.25
	(after Extraordinary Items)	80.92	243.16	196.28	61.45	237.50	251.25
5	Net Profit/(Loss) for the period after tax Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income	60.55	181.25	137.99	45.67	176.40	179.13
١.	(after tax)	61.46	183.10	139.26	46.18	178.73	181.56
6 7 8		1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68 -
l	a) Basic	0.30	0.89	0.68	0.25	0.87	0.83
9	b) Diluted Earning Per Share (After extraordinary items) (of ₹ 10/- Each)	0.30	0.89	0.68	0.25	0.87	0.83
	à) Basic	0.30	0.89	0.68	0.25	0.87	0.83
H	b) Diluted	0.30	0.89	0.68	0.25	0.87	0.83

Notes

1) The above audited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee, and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on 28th May, 2024. The statutory auditors have expressed an unmodified opinion on the audited consolidated financial results for the year ended 31st March, 2024.

2) This statements have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed unde Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3) The figures for the corresponding previous years/periods have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

Figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figure between audited figures of the full financial year and the reviewed year-todate figures upto the third quarter of the financial year.

The Group's operating segment is 'Medical and Healthcare Services. Since the Group has a single operating segment disclosure pertaining to 5) The company has subdivided equity shares, each with a face value of Rs. 10/-, into equity shares with a face value of Rs. 5/- each, fully paid up, as

approved by the shareholders at an extraordinary general meeting held on 24th June 2023, with the record date set as 19th July 2023. In accordance with Ind AS 33 (Earnings Per Share), the earnings per share have been retrospectively adjusted.

For & on behalf of the Board of Directors

Dr. Ashish Rawandale **Managing Directo** Din: 02005733 if any.

PUBLIC NOTICE

am investigating title of MR. GANESH SHANKAR the undersigned KHAROTE and MR. MANOJ VISHNU KHAROTE in respect of their Shop No 21, Ground Floor, adm. 198 Sq. Fts. Carpet area, Madhuban Premises Co op. Soc. Ltd., situated at "Madhuban", S.V. Road, Goregaon (West) Mumbai – 400 104. Notice is hereby given that my clients MR. KISHORE DEVJI GOTHI & MRS. RAMILA KISHORE GOTHI are intending to purchase neir Said Shop No. 21 from MR. GANESH SHANKAR KHARÖTE and MR. MANOJ VISHNU KHAROTE.

hereby further inform that originally SMT. YAMUNA GANPAT KHAROTE was Thereby further inform that originally SMT. YAMUNA GANPAT KHAROTE was the owner of the said Shop No. 21 and she expired intestate on 10/04/1971 at Mumbai and her Husband MR. GANPAT KHAROTE also expired longback leaving behind their Sons MR. RAJARAM GANPAT KHAROTE and MR. MADHAV GANPAT KHAROTE. Thereafter, MR. RAJARAM GANPAT KHAROTE expired intestate on 17/02/1978 at Mumbai and his Wife SMT. INDUBAI RAJARAM KHAROTE expired intestate on 13/02/1989 at Mumbai leaving behind MR. SHANKAR RAJARAM KHAROTE (Son), MRS. SHAKUNTALA LOTAN WAGH (Daughter), MR. VISHNU RAJARAM KHAROTE (Son), MR. PRAKASH RAJARAM KHAROTE (Son), MR BALKRISHNA RAJARAM KHAROTE (Son), MS. SUMAN RAJARAM KHAROTE (nee) MRS. MADHURI MANOHAR PANCHIKAR (Daughter), MR ARJUN RAJARAM KHAROTE (Son), MR. SUBHASH RAJARAM KHAROTE (Son), MS. SHAILA RAJARAM KHAROTE (nee) SMT. ROHINI RAVINDRA ADHIKARI (Daughter).

It is to further inform that the said MR. SHANKAR RAJARAM KHAROTE expired intestate on 07/10/1977 at Mumbai leaving behind SMT. SHOBHA SHANKAR KHAROTE (Wife), MRS. NAINA RAJESH LASHKARE (Daughter), MRS. MEENA RAJENDRA WAGH (Daughter) and MR. GANESH SHANKAF KHAROTE (Son).

It is to further inform that the said MRS. SHAKUNTALA LOTAN WAGH expired intestate on 14/09/1987 at Mumbai and MR. LOTAN WAGH also expired long back leaving MR. RAJENDRALOTAN WAGH (Son), MRS. SANGITA SHARAD WANKAR (Daughter) and MRS. NAYANA JAGDISH RAJESHIRKE (Daughter). It is to further inform that the said MR. VISHNU RAJARAM KHAROTE expired intestate on 24/01/1993 at Mumbai leaving behind SMT. SHAKUNTALA VISHNU KHAROTE (Wife), MR. MANOJ VISHNU KHAROTE (Son) and MRS.

HARSHA HEMANT SAUNDANKAR (Daughter).
It is to further inform that the said MR. MADHAV GANPAT KHAROTE expired intestate on 10/04/1973 at Mumbai and his Wife SMT. KUSUM MADHAV KHAROTE also expired intestate leaving behind MR. SANTOSH MADHAV KHAROTE (Son) and MR. JITENDRA MADHAV KHAROTE (Son). Thereafter, all the above surviving legal heirs released their respective share in favour of MR. GANESH SHANKAR KHAROTE and MR. MANOJ VISHNU

KHAROTE vide a Deed of Release dated 2nd January, 2024 registered unde Registration No. BRL-6/139/2024 dated 02/01/2024.

All person/s having any claim/interest for the said Shop No. 21 or any part thereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

Vitesh R. Bhoir Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office Goregaon (West), Mumbai – 400 104

**DIGGI MULTITRADE LTD** 

L65900MH2010PLC210471

Place: Mumbai.

Date: 29th May, 2024.

Address: Gala number 02, F Wing, Sagar Complex, opposite Mini Punjab Dhaba Ovali, Dapode, Bhiwandi, Shastrinagar (Thane), Thane, Maharashtra India, 421302

diggimultitradeltd@gmail.com Website: www YEAR AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2024)

(Amount in lakhs) (EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE HALF

Half Yea Half Year Year Ended Particulars 31st March, 2024 Audited 2024 Un-Audited Audited Total income from operations Net Profit/Loss for the Period Before tax -29.49 and exceptional items Net Profit/ (Loss) before tax after exceptional ite Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Item -26.09 -3.40 -27.61 967,75 967,75 967.75 Paid-up Equity Share Capital Earning Per Share -0.04 -0.29 -0.04 emuneration of Rs. 1.88 lakhs represent the balances written off on account of cessation of abilities of i. Director Sitting fees of Rs. 0.25 lakh, ii. Rent Payable of Rs. 1.19 lakh, iii. Director emuneration of Rs. 0.41 lakh & iv. Professional Tax of Rs. 0.03 lakh.

1) The financial results were reviewd by the audit committee and taken on record by the board of directors at its meeting held on 27th May, 2024

operations of the company are considerated as single segment reporting as defined an account standard is not applicable The figures of previous period have been regrouped/rearranged/reclassified wherver neccessary

4) The Financial Results have been prepared in accordance with the(accountaing standards Rules 2015 as amdeded under section 133 of the companies act, 2013

5) The figures of the quarted ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures between the months ended 31st December audited figures in respect of the full years and the unaudited figures of nine For Diggi MultitradeLimited

For Diggi MultitradeLimited

SD/-Samarth Prabhudas Rama

DIN:06660127

PUBLIC NOTICE

ABHISHEK SURENDRA POOJARY AND MR SURENDRA GIRIYA POOJARY have informe me that after the death of VANDANA ARJUN NIKAM on 01/12/2020, who was the sole owner of flat no 7, first floor, B wing, building no 4. Krishna Nagari Niyara Chs Ltd. Nagar Nivara Parishad, plot no 2, Zone no 1 K Vaidva Marg Goregaon (Fast) Mumbai 400065 along with share certificate number 167 for fully paid up 5 (five) shares of Rs.50/ each having distinctive nos. 831 to 835 (both inclusive) issued by the society, VANDANA ARJUN NIKAM has expired on 01/12/2020 leaving behind her legal heirs her husband MR ARJUN DATTARAM NIKAM (DECEASED) he son 1) MR. DATTARAM ARJUN NIKAN (DECEASED) his wife SMT, DARSHANA DATTARAM NIKAM her minor children 1) MR ARJUN DATTARAM NIKAM And 2) MR SHREEKANT ARJUN NIKAM (DECEASED SON) his wife SMT, VISHAKHA SHREFKAN NIKAM her minor children's 1) MISS PAVANI SHREEKANT NIKAM AND 2) MISS. KESHRAVI SHREEKANT NIKAM AND daughter 1) MRS POORVA PRAMOD BHABAL AND 2) MRS HARSHADA RAMCHANDRA MIJI EKAE became the owners of said flat in the capacit of legal heirs of VANDANA ARJUN NIKAM Thereafter SMT. DARSHANA DATTARAN NIKAM. MRS. POORVA PRAMOD BHABAL and MRS. HARSHADA RAMCHANDRA MULEKAR released all their right, title and interest pertaining to the said flat in favor of their sister-in-law SMT. VISHAKHA SHREEKANT NIKAM by way of a Deed of Release and Relinquishment registered under Registration No. BRL-4-10228-2022 dated 24/06/2022. Further SMT. VISHAKHA SHREEKANT NIKAM has sold the said flat to my said clients i.e. MR. ABHISHER

records of concerned society and from Ld Collector Office, Bandra. Any person/s,/ firm/party/bank/financia institute having any share, right, title, benefit interest, claim, objection, and / or demand ir respect of said flat by way of sale, exchange assignment, mortgage, charge, gift, trust, lien easement, release, relinquishment or any other method through any agreement. settlement, litigation, decree or court order of any court law , contracts, / agreements, or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at my address Adv SWATI AROTE Cen 75, BMC Colony, Opp to Girnar Building, NNP 2. Goregaon East. Mumbai - 400065 within 15 days from the date of publication of this notice & such claim/s, if any with all supporting documents failing which the claim of such person/s shall be treated as waived off, abandoned, and not binding on my clients and further concerned financer i.e. HDFC Bank Ltd. Will be advised by me to finance on said flat by way of getting nortgaged the said flat into their favor by my clients and concerned society will be also advised by me to the transfer the said flat ir favor of my clients into their records by way of

SURENDRA POOJARY AND MR. SURENDRA GIRIYA POOJARY. Now my said both clients intend to take the financial assistance from HDFC Bank Ltd. To pay the Vendor SMT. VISHAKHA SHREEKANT NIKAM and to get transferred the said flat into their favor

following further remaining due process of la Date: 29/05/2024

Date: 29.05.2024